

— नि 4) *darbringen*: निनीयाय: पिपटान् Buāg. P. 10, 37, 37.

— परि 2) परिणीतभर्तृ Ver. in LA. (II) 19, 12, 21, 16 scheint den nur angetrauten Gatten, der seine Frau noch nicht heimgeführt hat, zu bezeichnen. UTTARARĀMAK. 29, 15 (39, 3) fasst der Schol. परिणीतम् als nom. act. Heirath. — Z. 15 des Artikels ist 3) st. 8) zu lesen. — 4) NILAK.: सुपरिणीतेन साधुना.

— प्र 2) Sp. 278, Z. 6 füge hinzu: प्रणीता आपो मन्त्रसंस्कृता ग्राहवनी-यस्योत्तरतो निहृता: Comm. zu ĀCY. Ça. 1, 1, 4. अग्रणीत heisst eine Be-gehung, bei welcher kein geweihtes Wasser (प्रणीताः) gebraucht wird, ĀCY. Ça. 1, 1, 5. Z. 8 lies 11, 2, 6, 1 st. 11, 2, 6, 1. — 6) न लङ्घयति को ऽपि विधिप्रणीतम् was das Schicksal bestimmt hat Spr. 3635. नैतद्धि सम्य-क्कविभिः प्रणीतम् gelehrt, ausgesprochen 2293. तत्प्रणीतागमं verfasst LA. (II) 86, 13. SARVADARÇANAS. 128, 4. 135, 10. 154, 3. भगवान्कणादः प्र-णिनाय सूत्रम् 111, 12. प्रणीतत्वं n. 127, 8. 129, 1.

— वि 1) *verscheuchen* (शोकम्), 6) *lenken* und 7) *unterrichten*, unter-weisen R. 7, 32, 13.

— सम् 2) die Stelle RV. 5, 65, 6 gehört zu 1).

नीचयथ m. ein hinuntergehender Weg: त्वं चेन्नीचयथेन गच्छसि wenn du den Weg nach unten einschlägst Spr. 3020.

नीचैस् 3) नीचैरनुदात्तम् AV. PRĀT. 1, 15.

नीड 2) m. KATHĀS. 62, 48. fg.

नीडक KATHĀS. 60, 188.

नीति 2) एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलङ्घयति Spr. 2718. नरपतिः को नम्रनीतिं विना ohne kluges Benehmen gegen Unter-würfige PRASAṅGAH. 7, b. अघीत्य नीतिशास्त्राणि नीतियुक्तो न दृश्यते so v. a. am Ruder des Staats MBu. 13, 7603. °मयूख m. Titel des 5ten Ab-schnitts im Bhagavadbhāskara Verz. d. Oxf. H. 280, a, N. 3.

नीतिमत् R. 2, 98, 31. KATHĀS. 62, 236. नीतिमतो कथा kluges Beneh-men schildernd 60, 255.

नीतिसंहिता f. eine Sammlung von Klugheitsregeln: भार्गव° R. 7, 93, 18.

नीतिसंग्रह m. Titel eines Werkes WILSON, Sel. Works 1, 282.

नीतिसार m. Verz. d. Oxf. H. 86, a, 7.

नीमानुज (नीम + अनु) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 299, b, 1 v. u.

नीर 1) a) pl. Buāg. P. 10, 20, 33. — Vgl. कच्छ°.

1. नीरज्ञ 2) Spr. 1629. KATHĀS. 56, 117. Buāg. P. 10, 20, 33. SĪH. D. 112, 20.

नीरजीकर, °कृत्य KATHĀS. 124, 146.

नीरनिधि vgl. तीर°.

नीरन्ध dicht SĪH. D. 103, 22.

नीरस 1) d) gefühllos UTTARARĀMAK. 91, 3 (117, 6).

नीराग (निस् + राग) adj. 1) farblos KATHĀS. 86, 115 — b) leiden-schaftslos Spr. 3842.

नीराज्ञन Z. 1 lies निस् st. नि.

नीराग, °ता f. Spr. 3094.

नीरागडुर्भित (निस् + राग - डु°) adj. nicht von Krankheiten und Hungersnoth heimgesucht KATHĀS. 72, 92.

नील 2) b) नीलं वनस्पतिम् Spr. 3603. — h) Verz. d. Oxf. H. 348, b, No. 818. — 3) a) ण) N. pr. einer Göttin WILSON, Sel. Works 1, 143. — b) a) auch Indigo Spr. 4933. °वस्त्र ein mit Indigo gefärbtes Gewand

Verz. d. Oxf. H. 282, b, 2 v. u. — Vgl. मक्ता°.

नीलकण्ठ 2) h) N. pr. eines Mannes KATHĀS. 74, 116. °चतुर्धर HALL 154. 163. °दीक्षित 208. °भट्ट 176. fg. °भारती 164. SARVADARÇANAS. 172, 1. °मीमांसाशिरोमणि HALL 192. °शास्त्रिन् 31. 69. °चम्पू Titel eines Wer-kes 208. — 4) f. ई Titel eines von einem Nilakaṇṭha verfassten Com-mentars HALL 69; vgl. नीलकण्ठव्याख्या unter 2) h). — 5) n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 149, a, 41.

नीलगिरि m. N. pr. eines Berges Verz. d. Oxf. H. 13, b, 13. — Vgl. नीलाद्रि.

नीलचन्द्र m. N. pr. eines Fürsten HALL 185.

नीलतल vgl. मक्ता°.

नीलमत n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 348, b, No. 818.

नीलमीलिक vgl. व्योतिर्मिलिन्.

1. नीलवस्त्र, परिहितनीलवस्त्रस्य भोजनप्रायश्चित्तम् Verz. d. Oxf. H. 282, a, 12. नीलाचल (नील + अ°) N. pr. eines Landes, Orissa WILSON, Sel. Works 1, 66. Cuttack 154.

नीलाम्बर 1) c) vgl. मेघा: — वलदेवपटप्रकाशाः MĀKĪH. 91, 7.

नीलामुर m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 380, a, 8.

नीवी 1) नीवीं वसित्वा von Knaben gesagt Buāg. P. 10, 15, 45.

नीसउर N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 23.

नीसाण desgl. ebend. 339, b, 35.

नीहार 1) n. R. 7, 7, 26. °चक्षुस् dessen Auge in Finsterniss gehüllt ist Buāg. P. 11, 21, 28.

1. नु 1) g) wohl, allerdings Spr. 1801.

2. नु, नुत gepriesen KATHĀS. 52, 185. Buāg. P. 11, 3, 33.

— प्र 2) प्रणयते WEBER, RĀMAT. Up. 342.

नुति Buāg. P. 10, 16, 27.

नुत्ति (von 1. नुद्) f. das Vertreiben, Verscheuchen, Entfernen: स्मय° Buāg. P. 10, 60, 19.

1. नुद्, सिद्धनुवा मृगा इव R. 7, 27, 34. नुदती संशयं तस्य LA. (II) 92, 2.

— अथ, die ed. Bomb. richtig यदि । कुत्रनचोदयिष्यस्वम्

— उपा, die ed. Bomb. an der ersten Stelle अयानुद्त्, an der zweiten उपादे, an der dritten अयातयत्.

— अभिनिस्, die ed. Bomb. richtig अभिनिर्णुदित्.

— प्र Sp. 303, Z. 9 NILAK.: कशादपुटप्रणुदितो कशाघातेन खेदं प्रापिताम्.

— संप्र Z. 2, die ed. Bomb. liest MBu. 5, 745 कथं तस्मान्संप्रणुदित्कु-रुभ्यः entfernen von.

— वि 1) *verscheuchen*: गोपीनां विनुद्न् शुचः Buāg. P. 10, 47, 55. — caus. 1) व्ययाम् MĀLATĪM. 137, 7. — 2) दिनानि KATHĀS. 66, 189. — 3) KATHĀS. 61, 1. 62, 4. 63, 1. 73, 39. 108. 114, 7.

— सम् caus. 1) MBu. 12, 5443 ergänzt NILAK. संशयम् zu तम् und er-klärt संनोदयितुम् durch ह्यरीकर्तुम् *verscheuchen*.

नुद् Z. 3 NILAK.: मनोनुदां मनोभङ्गकारिणीम्.

नूतन, गृह Spr. 1451. प्रवाह RĀGA-TAR. 5, 95. राड्य KATHĀS. 52, 373. नाट्याचार्य 265. °भोजराज्ञ Verz. d. Oxf. H. 276, a, 20.

नूतनम् Buāg. P. 10, 13, 1.

नूम N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 35.

नृकेसरि = नृकेसरिन् NṚS. TĀP. 1, 1, 5.